

R. O.. : 2nd Flr., "Flying Colors", Pandit Din Dayal Upadhyay Marg, L.B.S Cross Road, Mulund (W), Mumbai 400080.

Ph.: 022-2937700 / 800 / 900 | Fax: 022-25937799

CIN: L80903MH2006PLC163888 Email: info@mteducare.com Website: www.mteducare.com

Ref: MTEL/2021-22/011 August 12th, 2021

The Manager (CRD)	The Manager – Listing Department
The BSE Limited	National Stock Exchange of India Ltd
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Dalal Street, Fort,	Bandra-Kurla Complex, Bandra (East)
Mumbai- 400001	Mumbai - 400 051
Scrip Code : 534312	Symbol: MTEDUCARE

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Publication of un-audited Financials of Q1 FY21-22

Further to our letter on Outcome of Board Meeting dated August 10th, 2021, please find attached newspaper Publication of un-audited Financials for the first quarter and three months of FY 2021-22 ended on June 30th, 2021 approved in Board Meeting held on August 10th, 2021 published on August 12th, 2021 in The Free Press Journal [English Newspaper] and Navshakti (Mumbai Edition) [Marathi Newspaper].

This is for your information and record please.

Thanking you,

Yours faithfully,

For MT Educare Limited

Ravindra Mishra Company Secretary



This is to inform the General Public that the following hare certificates of Mis. Aarti Industries Limited having its Registered Office at Plot Nos. 801/23, GIDC Estate Phase III. Vapi-396195, Valsad Sujarat registered in the name of the following Shareholders have been

	by thein.				
20	Name of the Shareholder/s	Folio No.	Certificate No	Distinctive Nos.(from/to)	No. of Shares
1	Anita Mahesh Gaitonde	033291	3958	5484813/ 5485112	300
		033291	5717	111617540/ 111617839	300
2	Anita Mahesh Gaitonde & Mahesh H. Gaitonde	033221	3930	5477463/ 5477612	150
		033221	5710	111616190/	150
3	Mahesh H. Galtonde & Dinesh H. Galtonde	033220	3929	5477313/ 5477462	150
		033220	5709	111616040/ 111616189	150

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer. Agents Link Intime India Private Limited, 247, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroll (W), Mumbal-400083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificates.

Anita Mahesh Gaitonde, Mahesh H. Gaitonde Dinesh H. Gaitonde (Legal Claimants) Date: 12/08/2021

REMI EDELSTAHL TUBULARS LIMITED

Regd. Office: Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbal-400 063
CIN : L28920MH1970PLC014746
Extract of Standalone Unaudited Financial Results (Provisional) for the quarter ended 30th June, 2021

SI. No.	Particulars	Quarter ended 30.06.2021	Year ended 31.03.2021	Quarter ended 30.06.2020	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	
1	Total Income from Operations	1,699.29	8,298.51	742.77	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	16.71	23.88	(92.64)	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional items)	16.71	23.88	(92.64)	
4	Net Profit/(Loss) for the period after tax	12.95	21.54	(65.69)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	12.95	27.70	(65.69)	
6	Equity Share Capital	1,098.24	1,098.24	1,098.24	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2021		3,060.87		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				

NATURA HUE-CHEM LIMITED

CIN NO: L24117CT1995PL C009845

Regd. Off. :- 501, Wallfort Ozone, Fafadih Chowk, Raipur-492001 Statement of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30.06.2021

S.	Destination .	(Quarter ended				
NO.	Particulars	30-Jun-21	31-Mar-21	30-Jun-20	31-Mar-21		
-		Unaudited	Audited	Unaudited	Audited		
1	Total Income	100 A 100	14.97	0.00	14.97		
2	Profit/Loss before exceptional	K. L. Agast					
	Items and tax	(3.42)	(47.74)	(4.76)	(61.47)		
3	Profit/(Loss) before tax (after	\$ 100 m			(01)		
1	extra-ordinary items)	(3.42)	(47.74)	(4.76)	(61.47)		
4	Profit/(loss) for the period	(3.44)	(47.77)	(4.74)	(61.50)		
5	Total Comprehensive Income for			PASSES AND	(01.00)		
	the period	(3.44)	55.08	(4.74)	41.36		
6	Paid-up Share Capital (par value						
	Rs. 10/- each fully paid up)	414.53	414.53	414.53	414.53		
7	Reserve excluding Revaluation	3,305					
	reserves as per balance sheet of						
	previous accounting year	1000	10-1				
8	Earnings per equity share						
	(Par value Rs. 10 each)	100					
1	i) Basic	(0.08)	1.33	(0.11)	1.00		
	ii) Diluted	(0.08)	1.33	(0.11)	1.00		

NOTES TO RESULTS: The above is an extract of the detailed format of Annual Financial results filed with the stock exchange under Regulation -33 of the SEBI (LODR), 2015. The full format of results are available on Company's website http://www.ashokarefineries.com/ as well as on the website of BSE Limited.

Place: Raipur Date: 11.08.2021 ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS SD/- Ravi Kamra, MD

GARWARE MARINE INDUSTRIES LIMITED

Read, Office: 102, Buildarch Wisteria, 1st Floor, Ram Maruti Road, Dadar (W), Mumbai - 400 028. CIN: L12235MH1975PLC018481

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021. (₹ in Lakh)

		•		1	
STREET CHART TO THE STREET	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended 31-Mar-20	
Particulars	30-Jun-21	31-Mar-21	30-Jun-20		
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
Total Income from operations (net)	38.87	29.52	17.39	131.28	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	16.93	(14.68)	(7.25)	14.74	
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	16.93	(14.68)	(7.25)	14.74	
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	16.93	(7.89)	(5.44)	14.20	
Total Comprehensive income for the period	Shell cont	NAME OF STREET		Constitution of the last	



MT EDUCARE LTD

CIN: L80903MH2006PLC18388

Regd. Office: 220, "FLYING COLORS", Pandit Dindayal Upadhyay Marg, L.B.S. Cross Marg, Mulund (west), Mumbai-400 080. Website: www.mteducare.com Email: info@mteducare.com Tel: 91 22 2593 7700/ 800/ 900

STANDALONE AND CONSOLIDATED UNA	UUITEU FINANCIAL	KESULIS FOR TH	E QUARTER ENDE	D 30 JUNE, 2021		
		STANDALONE		1	ONSOLIDATE	D
et Profit before tax et Profit after tax ther Comprehensive Income tal Comprehensive Income for the period (after tax)	Quarter ended 30-June-21 Unaudited	Quarter ended 30-June-20 Unaudited	Year ended 31-March-2021 Audited	Quarter ended 30-June-21 Unaudited	Quarter ended 30-June-20 Unaudited	Year ended 31-March-2021 Audited
Total Revenue	1,369.13	1,399.01	4.852.70	1.934.99	2,335.09	7,517.81
Net Profit before tax	(12.69)	(623.04)	(2,038.91)	115.23	(283.99)	(1,789.64)
Net Profit after tax	(109.73)	(441.89)	(3,004.06)	(70.76)	(189.48)	(3,022.85)
	6.90	(11.68)	27.60	8.14	(8.97)	32.55
	(102.83)	(453.57)	(2,976.46)	(62.62)	(198.45)	(2,990.30)
Paid-up equity share capital (face value of Rs. 10/- per share)	7,222.81	7,222.81	7,222.81	7,222.81	7,222.81	7,222.81
Earning Per Share- Basic (Rs)	(0.15)	(0.61)	(4.16)	(0.10)	(0.26)	(4.19)
Earning Per Share- Diluted (Rs)	(0.15)	(0.61)	(4.16)	(0.10)	(0.26)	(4.19)

NOTES: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10th August 2021.

2. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website (www.mteducare.com)

For & on behalf of the Board of Directors

Place: Mumbal Date: 10th August 2021 Parag Ola Whole- Time Director DIN: 08133069



THE BYKE HOSPITALITY LIMITED

Registered Office Address: Shree Shakambhari Corporate Park, Plot No. 156-158. Chakravarti Ashok Society, J.B. Nagar, Andheri (E), Mumbai - 400099. Telephone No. +91 22 6707 9666 Website - www.thebyke.com CIN: L67190MH1990PLC056009

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2021

		Rs. In Lakhs(except EPS)						
Sr.	Particulars		Quarter Ende	d	Year Ended			
No.		June 30, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)	June 30, 2020 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)			
1	Total Income from Operations (Net)	1,224.35	2297.27	691.33	6650.35			
	Net Profit for the period (before tax and Exceptional Item and Extra ordinary Item)	-841.95	-98.19	-936.21	-1991.88			
3	Net Profit for the period after Tax	-786.06	-73.46	-927.17	-1823.84			
4	Other Comprehensive Income (net of Income Tax)		7.55		7.55			
5	Total Comprehensive Income	-786.06	-65.91	-927.17	-1816.29			
6	Paid Up Equity Share Capital (Face Value Re.10/-)	4009.78	4009.78	4009.78	4009.78			
7	(i) Earnings per Share (EPS) (Face Value of RS.10/- each) (not annualised)		10 30 21	det street				
	(a) Basic	-1.96	-0.18	-2.31	-4.55			
	(b) Diluted	-1.96	-0.18	-2.31	-4.55			

The above results for the quarter ended June 30, 2021, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 10, 2021. The Statutory Auditors of the Company, have carried out a limited review of the above financial results for the quarter ended June 30, 2021 and have issued an unmodified report on these results.

2. The above results are prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and notified by the Ministry of Corporate Affairs under the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (as amended) and of

बाचिका क्र. १३०० सन २०२१ आदेशन पत्र

उज्वला नारायण जोशी, हिंदू, मुंबईची भारतीय रहिवासी, व्यवसाय : निवृत्त, विधवा, त्यांच्या मृत्यूसमयी त्यांचा पत्ता सहजीवन, वृध्दाश्रम, नारायण पेठ, पुणे -४११०३० येथे आणि स्थायी पत्ता २४. अमीर मॅन्शन, पहाडी म्युनिसिपल शाळेसमोर, जय प्रकाश नगर, गोरेगांव (पूर्व), मुंबई - ४०००६३ येथे होता, त्यांच्या अंतिम इच्छापत्र आणि मृत्युपत्र प्रमाणाकरिता याचिका.

१. सुरेश रामचंद्र फाटक, वय ७७ वर्षे, हिंदु, पुण्याचे भारतीय रहिवासी, व्यवसाय निवृत्त, राहणार बी-२०२, मोहिनी को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ५४३, सिंहगड रोड, जूना ऑक्ट्राय नाका, पर्वती, पुणे शहर - ४११०३० येथे. २. मीना सुरेश फाटक, वय ७३ वर्षे, हिंदु, पुण्याचे भारतीय रहिवासी, व्यवसाय निवृत्त, राहणार बी-२०२, मोहिनी को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ५४३, सिंहगड रोड, जूना ऑक्ट्राय नाका, पर्वती, पुणे शहर - ४११०३० येथे दोघेही उपरोक्त नामित मयत व्यक्तीच्या अंतिम इच्छापत्र आणि मृत्यूपत्र प्रमाणपत्रान्वये मृत्यूपत्र व्यवस्थापक/मृत्यूपत्र व्यवस्थापिका म्हणून. ... याचिकाकर्ते प्रति.

१. सर्व संबंधित २. नीला श्रीपाद लेले कोठे आहेत माहित नाही ३. कालिंदी कृष्णा साठे कोठे आहेत माहित नाही ४. गजानन दत्तात्रय जोगी

कोठे आहेत माहित नाही

१५, गोकुळ शॉपिंग सेंटर, एस.व्ही रोड, बोरिवली (प.), मुंबई- ४०००९२.

जर तुमचा वरील नावाच्या मयताच्या मिळकतीमध्ये कोणताही हितसंबंध असल्यास तुम्हाला याद्वारे जोडलेल्या इच्छापत्र प्रमाणनाच्या मंजुरीपूर्वी कार्यवाही पाहण्याचे आदेश देण्यात येत आहेत.

जर तुम्ही इच्छापत्र प्रमाणनाच्या मंजुरीला विरोध करण्यास इच्छक असाल तर तुमच्यावर बजावलेल्या सदर आदेशाच्या सेवेपासून १४ दिवसांत प्रोथोनोटरी ॲण्ड सिनियर मास्टर, यांच्या कार्यालयात कॅव्हिएट दाखल करणे आवश्यक आहे.

''तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालका विधी सेवा समिती यांच्याकडून पात्रता निकषानुसार तुम्हाला मोफत विधी सेवा उपलब्ध आहे आणि तुम्ही पात्र असल्यास आणि तुम्ही मोफत विधी सेवा घेऊ इच्छित असल्यास तुम्ही वरीलपैकी कोणत्याही विधी सेवा प्राधिकरण/ समितीशी संपर्क कर शकता.''

साक्षीदार: श्री. दिपंकर दत्ता, मुख्य न्यायाधीश, मुंबई, सदर दिनांक ११ ऑगस्ट, २०२१ रोजी.

प्रोथोनोटरी ॲण्ड सिनियर मास्टरकरिता



सील

सदर दिनांक --ऑगस्ट, २०२१

मिलिंद नकाशे तुषार पबाळे

याचिकाकत्याँकरिता वकील. १०४, नटवर चेंबर्सख ९४, नगिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१

https://parivesh.nic.in या वेबसाइटवरही देखील उपलब्ध आहे. सदी/

मे. लॅन्डकेअर रिअल्टी एल.एल.पी. ६०१, ऑर्बिट प्लाझा, न्यू प्रभादेवी मार्ग मुंबई ४०००२५, महाराष्ट्र

जाहीर सूचना

श्रीम. कुसुमबेन मनुभाई शाह आणि श्री. मनुभाई ओ. शाह हे बोरिवली श्री नेमीनाथ को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., कस्तुर पार्क शिपोली रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९२ चे सभासद असून फ्लॅट क्र. १३०३ आणि विभिन्न क्र. ४७१ ते ४८० शेअर्स धारक असून १२.११.२०१८ व २३.४.२०२१ रोजीस त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता निधन झाले. त्यांचा मुलगा श्री. राकेश मनुभाई शाह यांनी त्यांच्या नावे सदर मयत म्भाग्नरांच्या जागी सोसायटीमधील त्यांच्या सभासदत्वाकरिता आणि सदर फ्लॅट व सदर शेअर्सच्या हस्तांतातराकरिता सोसायटीला अर्ज केला आहे. सदर सोसायटी प्रस्तावित हस्तांतरणाविरुद्ध दावे आणि आक्षेप मागवित आहे. ते सदर सोसायटीचे सन्मा. सचिव किंवा श्री. पी. सी. थॉमस. वकील उच्च न्यायालय. शॉप क्र. १०ए, एस्टी अपार्टमेंटस, साईबाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९२ यांच्या कार्यालयत १४ दिवसांच्या आत पुष्ठ्यर्थ कागदपत्रांसह दाखल करावेत, कसूर केल्याम आवश्यक ते करण्यात येईल.

सही / - पी. सी. थॉमस वकील उच्च न्यायालय ठिकाण : मुंबई दिनांक : १२/०८/२०२१

			ओबीएसटी व गायने*	,	१,११,०००/-	एसटी-०१ ओबीसी-०२
			गॅस्ट्रोएंरलोजी	8	महिना)	अश्वासा-०२ ईडब्ल्यूएस-०२
		- 6	सीव्हीटीएस मेडिसिन	2		
l			सीव्हीटीएस सर्जरी**	3		
ı			सीव्हीटीएस ॲनेस्थ	8		
			एक्ण	85		
	3	ज्युनियर	जन मेडिसिन	2	€8,000	युआर-शून्स
		रेसिडंट	जन सर्जरी	ş		एससी-०१
			ओबीएसटी व गायने	2		एसटी-शून्य ओबीमी-०३
			एकूण	4		ईडब्ल्यूएस-०१

* ओबीजीवाय मधील जागा ७१/१०/२०२१ पासून प्रभावी

** सीव्हीटीएस सर्जरी मधील एक जागा ०४/११/२०२१ पासून प्रभावी अधिक माहितीसाठी न्यूज आणि रिक्कटमेंट सेक्शन अंतर्गत www.wr.indianrailways.gov.in ला भेट द्या. कृपया २ सध्याच्या रंगित छायाचित्रासह वरील वेबसाईट वरुन डाऊनलोड केलेले दाखल केलेले अर्ज प्रपत्र सोवत घेयून यावे.

निवड वॉक-ईन-इंटरव्ह्यू प्रक्रियेमार्फत करण्यात येईल. कागदपत्रांची पहताळणी केल्यावर फक्त जे उमेदवार पात्र आढळतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी हजर राहण्याची परवानगी देण्यात येईल. स्यसाक्षांकित प्रतीसह इंटररुद्वाच्या वेळी सर्व मूळ कागदपत्र सादर करायचे आहेत. वॉक-ईन-इंटरव्ह्युसाठी कोणतीही अन्य माहिती वेगळी दिली जाणार नाही

नमूद केलेल्या जागा भिन्न अस् शकतात आणि येथे नमूद केलेल्या जागा प्रशासनाच्या निर्देशाने न भरता तशाच ठेवू शकतात.

जगजिवन राम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई सेन्ट्रल ची सिनियर रेसिडंट आणि हाऊस सर्जन ची जागा ही डीएमईआर, महाराष्ट्र, गर्व्हनमेंट पोस्ट युजी/पीजी सर्व्हिस बॉण्ड साठी मान्यता प्राप्त आहे.



पश्चिम रेल्वे www.wr.indianrailways.gov.ir

The state of the s

I MT EDUCARE

एमटी एज्युकेअर लि.

सीआयएन : एल८०९०३एमएच२००६पीएलसी१६३८८८

नोंदणीकृत कार्यात्य : २२०, 'प्ताईग कतर्स', पंडित दिन्दराळ उपाध्याय मार्ग, एत. औ. एस. क्रॉस मार्ग, पुनर्ड, (पश्चिम), पुंबई - ४०००८० वेबसाईट : www.mleducare.com, ईमेल : info@mteducare.com. फोन : १२ २२ २५९३ ७७००/८००/९०

३० जून, २०२१ रोज़ी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेली तिमाही संपलेली तिमाही ३० जून, २०२१ ३० जून, २०२० ३१ मार्च, २०२१ ३० जून, २०२१ ३० जून, २०२० अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित एकूण महस्रल (१२.६९) (६२३.०४) (9,036.98) ११५.२३ (263.88) (१,७८९.६४) करोत्तर निञ्जल नफा (३,००४.०६) इतर सर्वसमावेशक उत्पन्न €.90 (27. 56) . 20.60 6.88 (0.90) (802.63) कालावधीसाठी एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) (843.46) (3,965.85) (६२.६२) (896.84) (2.990.30 भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति समभाग) प्रती समभाग प्राप्ती - मुलभूत (रु) ७,२२२.८१ ७,२२२.८१ 6,222.68 6,227.68 6,227.68 6,227.68 (0.84) (0. 88) (8.88) (0,80) (0.75) (8.88) प्रती समभाग प्राप्ती - सौम्यिकृत (रु) (0.75) (४.१६) (0,80)

टिया: १. १० ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या वैडकीत वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलांकित केले आणि संचालक मडळाने मंतुर्ती दिली. २. वरील माहिती म्हणजे सेवी (लिस्टींग औड अटर डिक्लोजर रिवाययपेटर) रेष्युलोजन, २०१५ च्या रेष्युलेजन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्पेजेमकडे कंपनीने सादर केलेल्या अरोखापरिकित विचाय निष्कर्षाच्या वर्षात्रवादा विद्याणांच्या एक उत्तार आहे. अलेखापरिकित विकाय केलेक्योचे संपूर्व विद्याण स्टॉक एक्स्पेजेकच्या वेबसाईटस (www.bseindla.com आणि www.nseindla.com) वर आणि त्याच्यमणे कंपनीच्या वेबसाईट (www.mloducare.com)वर सुद्धा उपलब्ध आहे.

विकाण : मुंबई दिनांक : १० ऑगस्ट, २०२१

ANANIBIT ATRI

बीआयएन : ०८१३३०६९ आनंद राठी ग्लोबल फायनान्स लि. एक्स्प्रेस झोन ए विंग. १०वा मजला वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ऑबेरॉय मॉल समोर, गोरेगाव (पू.), मुंबई-४०० ०६३

सही / -

, ओस्ता

सचना

मुख्य वित्तीय अधिकारी

संचालक मंडळाच्या वतीने आणि करित

क्रजदाराचे नाव/पत्ता	सह-कर्जदाराचे नाय	एनपीए तारीख	थकीत रक्कम रु. १,६०,९८,३२९/ – (रुपरे सत्त्याण्णव हजार तीनशे एकोण	एक करोड साठ ल ातीस मात्र)
मः हसपुष्ध ट्रान्सपोर्ट (क्रज्या) पुनिट फ्र. १११, प्रोहितम बिल्क्षिंग प्रिमायसेस, पनीट क्र. १५-वी, सेक्टर ११, वाशी, नवी मुंबई: ४०० ७०५.	१. सी. मिनाक्षी प्रमानी धाराड १. श्री. चितन प्रेमणी धारोड (सह- कर्जदा) बी/५०३, लहमी पॅलेस इमारत क्र. १०, पोदारबाडी, ग्रहाजी राजे मार्ग, ठक्कर बेकरी जसक, शिवाजीचीक, विशेषाली (पश्चिम), मुंबई: ४०००५७	०६ ०७,२०२१ मागणी मूळतेची तारीख १० ०८,२०२१ कर्ज स्वकम इ. १,२४,८२,५२८/- आणि इ. ३६,९९,०५९/-	मुख्य धक्तवाकी उर्वरीत ईएसआप स्क्रम समामियरील व्याज अतिरिक्त ख्याज जेटीस प्रचार चेटीस प्रचार धक्तित व्याज ईएसआप बाजन्स एक्याज कोरक्साजी कोरक्सोजा चार्जस है १९% भेगीएसटी फोरक्सोजा चार्जस टी	P,40, X3, CPX E, Eq, XPC 7 %, PE3 EC, 78 % P, P00 XC, 40 E7, 430 P,49, 70, CPP P, 100, 14 PC P, 100, 14 PC P, 100, 12, 379
सुविधा करार क्र. एआरजीएफएल/एसएमई-एलएपी	परिशिष्ट २ तारण मत्ता तपशिल २५०/१ ते ३, २५१ए/१ ते २५	: फ्लॅट क्र. ५०३, ५ वा , गाव कोलडोंगरी, शिव	मजला, बी विंग, इमारत क्र. १०, लक्ष्मी पॅल ाजी राजे मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई– ४०	स. सीटीएस क २

्रियस्पर्धा १९१६ आण १९९७ बत्ति स्दर परिस्थतीमुळे सदर मुचना प्रसिद्धी तारखेणसून ६० दिवसात पुढील व्यात्र आणि प्रयोज्य प्रभारासह यति नमुद बकबाकी चुकती काण्यासाठी वरील कर्नदार आणि सह कर्नदार यांता बाह्रों सूचना रेणाव वंत आहे, वसून केल्यास सिबचुरिटायग्रेगन अण्ड फिक्नस्ट्रशमन औफ फायनाशियल अंतेदल अण्ड एक्कोसंग्ट आफ सिबचुरिटी हटोस्ट अंत्रर २००२ च्या कल्ता १३ (४) आणि त्या अंतर्गत प्रयोज्य नियमान्यये कर्नदार आणि गहाणवटदाराच्या ताण मतेचा कब्ला पेण्यासह ताला मताच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समामीनंतर पुडील पायले

उपलण्यात वेतील. अ तुमी मारा स्वन्नामात्री प्रतिसाद मण्युन कोणतेही साद्रीकाण कण्यास इन्धुक असत्यास कृष्या आमहाता बेळेत शक्य होण्यासाठी द्वारा मजला, 'ए' विंग, एक्टमेंस होन सिव्हिंग, सेन्द्र स्वन्यस्त हृष्या आमहाता बेळेत शक्य होण्यासाठी द्वारा मजला, 'ए' विंग, एक्टमेंस होन सिव्हिंग, सेन्द्र स्वन्यस्त हृष्या भोरात (पूर्व), युन्वई-४०० ०६३ येथे आपन्ये प्रतिकृत अधिकारी श्री. तोतित सत्यान, अनद राठी कोलाक काल्यास्त सि. यांना तासे कळवाचे. कृष्या नोंद प्रचानी की, आश्री कोणीही अन्य व्यक्ता किंवा डिकाणी सदर सूचनेसाठी प्रतिसाद स्वपूच केलेल्या कोणत्याही सादरीकरणसाठी जवाबदार राहणार नाही. अथ्या नोंद्र प्रवाही की, सदर अन्यस्था व्यक्त १३ (१३) अन्यये कोणीही कर्नदार तारण धनकोच्या लेखी पूर्व सहमती स्वाह सुचनेत उद्वेखिलेल्या त्यांच्या कोणताही तारण मता विक्री, भाडेरहा, सि.ग. दिनाक १२,०८,२०२१, डिकाणा मुंबई



GTL Limited

Registered Office: "Global Vision", Electronic Sadan - II, MIDC, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai - 400 710, Maharashtra, India. | Tel: +91 22 2761 2929 | Fax: +91 22 2768 9990 Email: gtlshares@gtllimited.com | Website: www.gtllimited.com | CIN: L40300MH1987PLC045657

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

₹ in Lakhs (except per share data)

1		Standalone			Consolidated			
Total Control of the	Quarter ended	Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Year ended		
Particulars	30-Jun-21	30-Jun-20	31-Mar-21	30-Jun-21	30-Jun-20	31-Mar-21		
	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited		
ne from coerations	4,870.61	4,867.47	25 507 40	4.070.04				

ADVANCES (As par Control)
VIII .INTEREST PAYABLE
IX. OTHER LIABILITIES
X. SETTLEMENT CREDIT ACC (Refer Schedule 16, Note no PROFIT & LOSS ACCOUNT GRAND TOTAL CONTINGENT LIABILITIES

Significant Accounting Po Notes to Accounts Schedules referred to ab

Expe

Interest on Deposits Interest on Borrowings Staff Salaries, Allowances Rent, Rates, Taxes, Service Legal and Professional Cl Postage, Telegrams and Travelling, Lodging and C Audit Fees Repairs and Maintenance

Degreciation on Fixed Ast Loss on Sale of Assets

Amortisation on HTM Sec Printing and Stationery Advertisement

Bad Debts Written Off Amortisation of Software Sundry Expenses

OPERATING PROFIT (c)

Provisions and Continge a) Bad and Doubtful Debt b) Contingent Reserve ag

 c) Provision on Moratoriui
 d) Provision for Restructur e) Interest Transferred to L

f) Provision for IDR g) Provision for Election Fi Profit Before Tax c/f

Provision for Taxes Income Tax Deferred Tax Net Profit for the year Total

Exper

Appropriations subject t Statutory Appropriations Statutory Reserve Fund (25) Contingency Reserve Fund Education Fund (1 % of No

Other Appropriations :-General Reserve

Ex-Gratia to Staff

Special Reserve u/s 36 (1) Staff Welfare fund Members' Welfare Fund

Donation Fund Bad & Doubtful Debts Fur

PROFIT CARRIED TO B

* As per Revised AS-10 w.e.f As per our report of even date A. P. SANZ (Chartered Accountants, F ABHIJIT P. S PARTNER (MEMBER

NKGSB Co-Op. Bank Ltd.

Report on Audit of the Financia Opinion

Opinion

1. We have audited the accompa (hereinafter referred to as the Sheet as at 31" March 2021, the Sheet as at 31" March 2021, the Sheet as at 31" March 2021, the Statement for the year then end other explanatory information. If and returns of all 109 branches consolidated in these Financial importally guaranty. Concurrent A financial year 2020-2021. As infliped in the specific guidelines from the Ce selection of branches to be cover with the key applications largely its branches to submit any finanhe Head Office and Central Prequired for the purposes of the percentages of advances, dear applicable to the Barches to advance to the second to the seco

applicable to the Bank.
2. In our opinion and to the best of
us, the said accounts read togeth
the Banking Regulation Act, 19,
and rules made thereunder, in it
guidelines issued by Reserve i
Societies, in the manner so req
accounting principles generally a a. In the case of the Balance She b. In the case of the Profit and I

c. In the case of the Cash Flow S

c. In the case of the Cash Flow S Basis for Opinion 3. We conducted our audit in acco-institute of Chartered Accordina-cial Chartered Accordinated Statements section of our conductive statements that are relevant the Act and the Rules thereup accordance with these require widence we have obtained is s Emphasis of Matter

 We draw attention to Note 29 the extent to which the high u impact on the Bank's future final control of the state of Our opinion on the financial res matters.

Responsibilities of Manag Financial Statements 5. The Bank's Board of Director Financial Statements that gi